

GR-2005/018/22945001

लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या लाचेचा सापळा किंवा घरझडतीच्या वेळी शासकीय सेवकांच्या सेवा उपलब्ध करून देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सामान्य प्रशासन विभाग,  
परिपत्रक क्रमांक : सीडीआर-१००२/प्र.क्र.१७/०२/११अ  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,  
दिनांक : १२ ऑगस्ट, २००२

परिपत्रक

भ्रष्टाचाराशी संबंधित अशी न्यायालयीन किंवा विभागीय चौकशीची प्रकरणे लाचलुचपत प्रतिबंध विभागामार्फत पंच साक्षीदार म्हणून काम करणारे शासकीय सेवक उलटल्यामुळे (turn hostile) बऱ्याच वेळा निष्फळ ठरतात, असे निदर्शनास आले आहे.

भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याचे शासनाचे धोरण लक्षात घेता, भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा यशस्वी तपास करण्याची आवश्यकता पुन्हा प्रतिपादन करण्याची गरज नाही. यास्तव, लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून लाचेच्या सापळा किंवा घरझडतीच्या कामासाठी योग्य शासकीय सेवकांच्या सेवा पंच-साक्षीदार म्हणून उपलब्ध करून देण्याबाबत किंवा अन्य सहकार्यासाठी विनंती प्राप्त झाल्यास सर्व शासकीय सेवकांनी विशेषतः राजपत्रित अधिकाऱ्यांनी संपूर्ण सहकार्य करणे आवश्यक आहे.

२. सर्व विभाग प्रमुख कार्यालय प्रमुखांना विनंती करण्यात येते की, लाचलुचपत प्रतिबंध विभागास अशा प्रकरणी सहकार्य दिले जाईल याची त्यांनी दक्षता घ्यावी. लाचलुचपत प्रतिबंध विभागानेही आवश्यकता भासल्यास या परिपत्रकातील सूचना संबंधितांच्या निदर्शनास आणाव्यात.

३. मात्र न्यायिक पदावर किंवा दंडाधिकारी म्हणून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बाबत हे आदेश लागू नसल्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून लाचेचा सापळ्यासाठी साक्षीदार म्हणून काम करण्यासाठी त्यांना विनंती करण्यात येऊ नये.

भि. रा. वाढवे  
उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,  
सर्व मंत्रालयीन विभाग,  
मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख,  
विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई-३२,  
गृह विभाग, पोल-२, मंत्रालय, मुंबई-३२,  
सा.प्र.वि तील सर्व प्रशासकीय कार्यासने,  
निवड नस्ती.

—x—x—

रोटा/एच-730(2000-8-02).